

eClerx

eClerx/SECD/SE/2019/94

June 25, 2019

BSE Limited Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, 25 th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex Bandra (East), Mumbai – 400 051
---	---

Dear Sir/Madam,

Sub: Post Buy-Back Public Announcement by eClerx Services Limited (“the Company”)

Stock Code: BSE - 532927
NSE - ECLERX

Please find enclosed copies of the Post Buy-Back Public Announcement dated June 24, 2019 for the Buy-Back of 1,746,666 fully paid up equity shares of the Company of Rs. 10/- each at a price of Rs. 1,500/- per equity share on a proportionate basis from the equity shareholders of the Company through the tender offer process, which was published today i.e. June 25, 2019 in the following newspapers:

1. Financial Express (Mumbai, Ahmedabad, Delhi, Kolkata, Hyderabad, Chennai, Bangalore, Chandigarh, Kochi, Pune and Lucknow editions)
2. Jansatta (Delhi, Kolkatta, Chandigarh & Lucknow editions)
3. Lakshdeep (Mumbai edition)

The Post Buy-Back Public Announcement is also available on the website of the Company at www.eclerx.com

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully
For eClerx Services Limited


Pratik Bhanushali
Company Secretary & Compliance officer
F8538



Encl: as above

Corporate Office
eClerx Services Limited
4th Floor, Express Towers,
Nariman Point, Mumbai – 400 021
Ph: +91 (022) 6614 8301 | Fax : + 91 (022) 6614 8655
www.eClerx.com

Registered Office
eClerx Services Limited
Sonawala Building, 1st Floor, 29 Bank Street, Fort,
Mumbai - 400 023, Maharashtra, India.
Ph: +91 (022) 6614 8301 | Fax: +91 (022) 6614 8655
E-mail ID: contact@eClerx.com | www.eClerx.com
[CIN: L72200MH2000PLC125319]

Number of stocks with Mcap of ₹1,000 cr or more slips


Sensex's reaching the 40k-mark in early June may suggest market is in good health, but reality is quite different; mid-caps and small caps are faring poorly

YOUSEF KP
Mumbai, June 24

THE NUMBER OF stocks with a market capitalisation of ₹1,000 crore or more slipped to 719 on Monday, very close to the level of 715 companies in the March 2017 quarter. This reflects the deteriorating performance of the broader market, masked by the surge in the indices.

At the end of December 2017, 853 companies commanded a market capitalisation of ₹1,000 crore or more, data sourced from Bloomberg showed. However, with corporate earnings turning out to be very disappointing in the last two years, several stocks have lost value.

Indeed, the benchmark indices remain supported by the rise of just a handful of



stocks. The Sensex's reaching the 40,000-mark at the beginning of the month may suggest the market is in good health but the reality is quite different because both mid-caps and small caps are faring poorly. The Nifty MidCap Index has given up about 7% since the last one year, and 62% of its constituents have lost value. The Nifty Small Cap Index has shed 17.6% during the same period, and 73% of its members have seen a fall in prices.

Interestingly, foreign portfolio investors (FPIs) who have been buyers for the most part of 2019, turned sellers in June.

Overseas investors have offloaded shares worth \$131.3 million so far this month and have been sellers in eight out of the 15 sessions. However, on Monday, FPIs bought shares worth \$29.9 million, provisional data on the stock exchanges showed, taking their year-to-date purchases to \$11.05 billion. This compares with the domestic institutional investors' (DIIs) selling \$1.23 billion worth of stocks so far this year.

While the combined market capitalisation of listed companies on the BSE increased by 2.7 lakh crore to

₹150.2 lakh crore over the last one year, the market value of the top three firms — Tata Consultancy Services (TCS), Reliance Industries and HDFC Bank — rose by ₹4.4 lakh crore during the same period.

The Sensex slid for second session on Monday, paring 71.53 points or 0.18% to close at 39,122.96 points whereas the broader Nifty shed 24.45 points or 0.21% to end the day at 11,699.65.

India remains one of the most expensive markets in the world. At its close of 39,122.96 on Monday, the Sensex now trades at price-earnings (P/E) multiple of 18.5 times to the estimated one-year forward earnings, against the long-term average P/E of 16.8 times. This compares with 11.4 times for Kospi and 14.7 for Jakarta Composite. Russian and Turkish equities were the cheapest in the emerging market with a forward price-to-earnings ratio of 5.9 and 5.7, Bloomberg data showed.

Historically, Indian equities have traded at an average P/E premium of 26% to the Asia Pacific region, excluding Japan.

Thirteen of 19 sector indices compiled by BSE declined on Monday, led by BSE Oil & Gas, down by 1.6%. It was followed by BSE Metal and BSE Energy falling more than 1% each.

IndiaMART public issue subscribed 51% on Day 1

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, June 24

THE INITIAL PUBLIC offer (IPO) of IndiaMART Inter-MESH, an online marketplace for business products and services, was subscribed 51% on the first day of bidding on Monday.

The IPO, to raise about ₹475 crore, received bids for 13,57,365 shares against the total issue size of 26,92,824 shares, as per data available with the NSE.

The portion reserved for qualified institutional buyers (QIBs) was subscribed 76%, non institutional investors subscribed 1 per cent and retail individual investors subscribed 49%.

The offer is for 48,87,862 equity shares, including anchor portion of 21,95,038 equity shares.

Bidding for the IPO, whose price range has been fixed at ₹70-973 per share, would close on Wednesday.

At the upper end of the price band, the offer is expected to raise about ₹475 crore.

IndiaMART Inter-Mesh raised more than ₹213 crore from anchor investors on Friday.

ICICI Securities, Edelweiss Financial Services and Jefferies India are managing the IPO.

The shares are proposed to be listed on the BSE and the National Stock Exchange.

MFs' ₹140-cr investments in DHFL CPs to mature today

CHIRAG MADIA
Mumbai, June 24

INVESTMENTS IN COMMERCIAL papers of Dewan Housing Finance Corporation (DHFL) worth over ₹140 crore, by fixed income mutual funds, are set to mature on Tuesday (June 25). Data from Value Research shows that mutual funds have invested around ₹3,300 crore in various debt paper issued by DHFL as on May 31, 2019.

Schemes such as L&T Money Market Fund, IDBI Ultra Short Term Fund, DSP Strategic Bond Fund, DSP Credit Risk Fund and DSP Low Duration Fund have invested in CPs of DHFL which will mature on June 25, Value Research data shows. Fund managers who have invested in commercial papers of DHFL said on condition of anonymity they would need to wait till Tuesday to get a clear picture. "We are hopeful that DHFL will pay the money on maturity as they have paid the entire amount on the CPs which matured last week," a senior fund manager said.

Lenders to DHFL are expected to meet in the first week of July to chart out recovery plans which will include the reworking of loan payments, fresh working capital support and roping in a financial investor.

Market participants say that on June 4, 2019, DHFL had interest and principal pay-



Lenders to DHFL are expected to meet in the first week of July to chart out recovery plans which will include the reworking of loan payments, fresh working capital support and roping in a financial investor

ments due to the tune of approximately ₹1,100 crore to the industry, and the company failed to repay on the scheduled date. Later, several of the debt mutual funds had mark-down around 75%-100% of the value of the assets.

As per Securities and Exchange Board and Reserve Bank of India (RBI) regulations, if even one day's principal or interest is delayed it is effectively a default. Later on June 11, DHFL said it has paid

₹961.95 crore towards interest payable on secured redeemable non-convertible debentures (NCDs). According to the filing on the exchanges, DHFL had stated that, payments were made within the cure period of seven working days.

On June 5, 2019, CRISIL, ICRA and CARE had downgraded its rating on the Commercial Paper (CP)/non-convertible debentures (NCD) of DHFL to 'D', based on delay in debt servicing, due to inadequate liquidity, modest capital position and modest earnings. The rating revision takes into account the recent instance of delay in servicing of obligations with respect to some of the non-convertible debentures by DHFL due to prolonged liquidity stress.

DSP MF in its note on June 5 had stated, "A substantial portion of DHFL holdings in schemes of DSP Mutual Fund mature on June 25, 2019. In the event of an upward revision in mark-downs, the valuation of these securities will see a significant rise.

Any inflows at this juncture (when valuations are marked down to zero), if followed by upward revision in mark-downs will dilute the return profile of existing investors on the schemes. DSP MF had announced temporary suspension of lumpsum subscription in DSP Credit Risk Fund, DSP Low Duration Fund and DSP Strategic Bond Fund."

S. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED	
		Quarter Ended		Year Ended		Year Ended	
		31.03.2019 (Audited)	31.12.2018 (Unaudited)	31.03.2018 (Audited)	31.03.2019 (Audited)	31.03.2019 (Audited)	31.03.2018 (Audited)
1	Total Income from Operations	7,169.40	8,657.99	16,686.12	37,036.85	43,484.97	43,510.34
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax and Exceptional items)	(5,331.63)	(30.68)	956.56	(4,416.68)	2,093.33	(3,975.71)
3	Net Profit / (Loss) for the period (Before tax)	(5,331.63)	(30.68)	956.56	(4,416.68)	2,093.33	(3,975.71)
4	Net Profit / (Loss) for the period (After Tax (after Exceptional and/or Extraordinary items))	(3,507.64)	(30.02)	629.87	(2,915.49)	1,354.98	(2,584.90)
5	Net profit for the period	(3,507.64)	(30.02)	629.87	(2,915.49)	1,354.98	(2,584.90)
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and other Comprehensive Income (After Tax))	(3,509.30)	(26.45)	638.66	(2,907.44)	1,372.45	(2,556.85)
7	Paid-up equity share capital (10,490,000 Equity Shares of Rs. 10/- each.)	1,049.00	1,049.00	1,049.00	1,049.00	1,049.00	1,049.00
8	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet	-	-	-	23,584.71	26,745.08	24,851.79
9	Earnings Per Share (EPS) (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	(33.44)	(0.29)	6.00	(27.79)	12.92	(24.45)
	-Diluted	(33.44)	(0.29)	6.00	(27.79)	12.92	(24.45)

Notes:-
The above is an extract of the detailed form of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the Quarterly / Annual Financial Results is available on the Stock Exchanges websites i.e. (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and also available on the Company's Website www.technofabengineering.com.

For and on behalf of the Board of Directors of Technofab Engineering Limited
Arjun Gupta
Managing Director
DIN-00012092

eClerx

eClerx Services Limited

(CIN: L72200MH2000PLC125319)

Registered Office and Correspondence Address: Sonawala Building, 1st Floor, 29 Bank Street, Fort, Mumbai - 400 023.
Contact Person: Mr. Pratik Bhanushali, Company Secretary and Compliance Officer
Tel.: +91 22 6614 8301, Fax: +91 22 6614 8655, Website: www.eclerx.com, E-mail: investor@eclerx.com

POST BUY-BACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS/BENEFICIAL OWNERS OF THE EQUITY SHARES OF ECLERX SERVICES LIMITED

This Post Buy-Back public announcement ("Post Buy-Back Public Announcement") is being made pursuant to the provisions of Regulation 24(vi) of the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018 ("SEBI Buy-Back Regulations"). This Post Buy-Back Public Announcement should be read in conjunction with the Public Announcement dated April 26, 2019 which was published on April 30, 2019 and the Letter of Offer dated May 22, 2019 ("Letter of Offer"). The capitalised terms used but not defined in this Post Buy-Back Public Announcement shall have the same meanings as assigned in the Public Announcement and the Letter of Offer.

- THE BUY-BACK:**
 - eClerx Services Limited (the "Company") had announced Buy-Back of not exceeding 1,746,666 (Seventeen Lakh Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) fully paid-up Equity Shares of face value of ₹10/- (Rupees Ten only) each ("Equity Shares") aggregating up to 4.52% of the total number of Equity Shares in the total paid-up Equity Share capital of the Company as on March 31, 2018. The Buy-Back was undertaken on a proportionate basis from the fully paid-up Equity Shareholder(s)/Beneficial Owner(s) of the Equity Shares of the Company as on Friday, May 10, 2019 ("Record Date"), by way of a tender/offer through Stock Exchange mechanism for cash at a price of ₹1,500/- (Rupees One Thousand Five Hundred Only) per Equity Share for an aggregate amount up to ₹2,620 Millions (Rupees Two Thousand Six Hundred and Twenty Millions Only) ("Buy-Back Size") of the Transaction Cost(s). The Buy-Back was undertaken by the Company in accordance with Article 61 of the Articles of Association of the Company, the provisions of Sections 68, 69, 70, 110, 179 and other applicable provisions of the Companies Act, 2013, the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014, the Companies (Management and Administration) Rules, 2014 (collectively referred as the "Act") and the SEBI Buy-Back Regulations.
 - The Buy-Back Size represents 24.95% of the aggregate paid-up equity capital and free reserves including securities premium of the Company as per the standalone financial statements of the Company for the financial year ended March 31, 2018 (the last audited financial statements available as on the date of the Board meeting held on March 14, 2019 approving the proposal of the Buy-Back) and is within the statutory limits of 25% of the fully paid-up equity capital and free reserves as per the latest audited standalone financial statements of the Company for the financial year ended March 31, 2018. The Equity Shares proposed to be bought back represent 4.52% of the total number of Equity Shares in the total paid-up Equity Share capital of the Company, as on March 31, 2018.
 - The Buy-Back was implemented by the Company using the "Mechanism for acquisition of shares through stock exchange" as specified by SEBI circular bearing number CIR/CFD/POLICYCELL/1/2015 dated April 13, 2015 read with circular bearing number CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 9, 2016, including any amendments thereof ("SEBI Circulars"). For the purpose of this Buy-Back, BSE Limited was the designated stock exchange.
 - The tendering period for the Buy-Back Offer opened on Friday, May 31, 2019, and closed on Friday, June 14, 2019.
- DETAILS OF THE BUY-BACK:**
 - 1,746,666 (Seventeen Lakh Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) Equity Shares were bought back under the Buy-Back, at a price of ₹1,500/- (Rupees One Thousand Five Hundred Only) per Equity Share.
 - The total amount utilised in the Buy-Back is ₹2,620 Millions (Rupees Two Thousand Six Hundred and Twenty Millions Only), including Transaction Cost(s).
 - The Registrar to the Buy-Back, i.e. Karvy Fintech Private Limited ("Registrar"), considered 52,338 valid bids for 10,360,678 Equity Shares in response to the Buy-Back, resulting in the tender of approximately 5.93 times the maximum number of Equity Shares proposed to be bought back. The details of valid bids considered by the Registrar to the Buy-Back are as follows:

Category of Shareholders	No of Equity Shares reserved in Buy-Back	No of Valid Bids	Total Valid Equity Shares Tendered	% Response
Reserved category for Small Shareholders	262,000	51,519	1,396,973	533.20
General Category of other Shareholders	1,484,666	819	8,963,705	603.75
Total	1,746,666	52,338	10,360,678	593.17
- All valid bids have been considered for the purpose of acceptance in accordance with the SEBI Buy-Back Regulations and Letter of Offer. The communication of acceptance/rejection has been dispatched by the Registrar to the Buy-Back to respective Shareholders on June 24, 2019.
- The settlement of all valid bids was completed by the Clearing Corporation on Monday, June 24, 2019. The funds have been directly paid out to Eligible Shareholders whose shares have been accepted under the Buy-Back. If bank account details of any Eligible Shareholders holding Equity Shares in dematerialised form were not available or if the fund transfer instructions were rejected by the Reserve Bank of India or relevant bank, due to any reason, then the amounts payable to the Eligible Shareholders will be transferred to the concerned Seller Members for onward transfer to such Eligible Shareholders holding Equity Shares in dematerialised form.
- Demat Equity Shares accepted under the Buy-Back have been transferred to the Company's demat account on June 24, 2019. The unaccepted demat Equity Shares have been returned to the respective Shareholder/Shareholder's broker/custodians by the Clearing Corporation on June 24, 2019.
- The extinguishment of 1,746,666 (Seventeen Lakh Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) Equity Shares in dematerialized form accepted under the Buy-Back, is currently under process and shall be completed by June 28, 2019.

- CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN:**
 - The capital structure of the Company, pre and post the Buy-Back is as under:

Sr.No.	Particulars	Amount in ₹
A	AUTHORISED SHARE CAPITAL	
	50,010,000 Equity shares of ₹10 each	500,100,000
B	ISSUED, SUBSCRIBED AND PAID UP CAPITAL BEFORE THE BUY-BACK	
	38,730,067 Equity shares of ₹10 each	387,300,670
C	ISSUED, SUBSCRIBED AND PAID UP CAPITAL AFTER THE BUY-BACK	
	36,983,401 Equity shares of ₹10 each	369,834,010

*The Company shall extinguish all the Equity Shares bought back during the Buy-Back i.e. 1,746,666 (Seventeen Lakh Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) Equity Shares.
 - The details of the Shareholders from whom Equity Shares exceeding 1% of the total Equity Shares bought back have been accepted under the Buy-Back are as mentioned below:

Sr. No.	Name of the Shareholder	No. of Equity Shares accepted under Buy-Back	Equity Shares accepted as a % of total Equity Shares bought back	Equity Shares accepted as a % of total post Buy-Back Equity Shares*
1.	Priyadarshan Mundhra	394,387	22.58	1.07
2.	Anjan Malik	394,226	22.57	1.07
3.	Matthews India Fund	86,241	4.94	0.23
4.	Fidelity Puritan Trust-Fidelity Low-Priced Stock Fund	75,338	4.31	0.20
5.	SBI Equity Hybrid Fund	71,722	4.11	0.19
6.	Franklin India Smaller Companies Fund	56,630	3.24	0.15
7.	UTI - Equity Fund	52,270	2.99	0.14
8.	Pinebridge Investments GF Mauritius Limited	49,746	2.85	0.13
9.	Barclays Wealth Trustees India Private Limited	37,255	2.13	0.10
10.	Franklin Templeton Investment Funds	31,636	1.81	0.09
11.	HDFC Small Cap Fund	20,300	1.16	0.05
12.	HDFC Trustee Company Limited - HDFC Tax Saver Fund	18,541	1.06	0.05
 - The shareholding pattern of the Company as on the Record Date (pre Buy-Back) i.e. May 10, 2019 and post Buy-Back is set out below:

Particulars	Pre Buy-back		Post Buy-back*	
	No. of Equity Shares	% of Present Equity Share Capital	No. of Equity Shares	% to post Buy-back Equity Share Capital
Promoter and Promoter Group	19,561,692	50.51	18,772,362	50.76
Foreign Investors (including Non Resident Indians / FIs / FPI / Foreign Bodies Corporate / Foreign Nationals etc.)	8,899,775	22.98		
Financial Institutions / Banks/NBFCs and Mutual Funds / Insurance Companies	6,288,198	16.23	18,211,039	49.24
Others (Public, Bodies Corporate, Clearing Members, Trust and HUF)	3,980,402	10.28		
TOTAL	38,730,067	100.00	36,983,401	100.00
- *Subject to extinguishment of 1,746,666 (Seventeen Lakh Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) Equity Shares.

- MANAGER TO THE BUY-BACK OFFER:**

Emkay Global Financial Services Limited
7th Floor, The Ruby, Senapati Bapat Marg, Dadar West, Mumbai-400 028, Maharashtra, India
Tel.: +91 22 6624 2412
Fax: +91 22 6612 1355
Email: eclex.buyback@emkayglobal.com
Website: www.emkayglobal.com
Contact Person: Mr. Deepak Yadav / Mr. Chirag Dave
SEBI Regn. No.: MN000011229
Validity Period: Permanent
CIN: L67120MH1995PLC084899
- DIRECTORS' RESPONSIBILITY:**
As per Regulation 24(i)(a) of the SEBI Buy-Back Regulations, the Board of Directors of the Company accepts full responsibility for the information contained in this Post Buy-Back Public Announcement and confirms that it contains true, factual and material information and does not contain any misleading information. The Post Buy-Back Public Announcement is issued under the authority of the Board and in terms of the resolution passed by the Board on March 14, 2019 and by the Buy-Back Committee on April 26, 2019.
For and on behalf of the Board of Directors of Company

Sd/- Priyadarshan Mundhra Executive Director (DIN: 00281165)	Sd/- Anish Ghoshal Non-Executive Director (DIN: 00276807)	Sd/- Pratik Bhanushali Company Secretary and Compliance Officer (PAN: AMMP6578N)
---	--	---

Date : June 24, 2019
Place : Mumbai

इंजीनियर से उठक-बैठक करवाने वाला बीजद विधायक गिरफ्तार

भुवनेश्वर, 24 जून (भाषा)।

ओड़ीशा पुलिस ने बीजू जनता दल (बीजद) के नवनियुक्त विधायक सरोज कुमार मेहर को सोमवार को गिरफ्तार कर लिया। उन पर आरोप है कि उन्होंने आदिवासी समुदाय के एक कनिष्ठ अभियंता को सरंआम उठक-बैठक करने के लिए कथित तौर पर मजबूर किया। घटना इस महीने की शुरुआत में सामने आई, जब इसका एक कथित वीडियो वायरल हो गया था जिसमें विधायक पीडब्ल्यूडी अभियंता से सरंआम उठक-बैठक करने के लिए कहते हुए नजर आ रहे हैं। घटना पांच जून को पटनागढ़ विधानसभा क्षेत्र में हुई थी। घटना को लेकर पूरे राज्य में आक्रोश फैलने के बाद बोलांगीर के कलक्टर अरिंदम दकुआ ने आरोपों की पुष्टि के लिए उप-कलक्टर द्वारा जांच के आदेश दिए। जांच रिपोर्ट में सामने आया कि घटिया सड़क निर्माण कार्य के कारण पटनागढ़ विधायक ने जयकांत साबर को सरंआम सजा दी और प्रभारी इंजीनियर को उन्हें थपपड़ मारने को कहा। इससे पहले सोमवार को पुलिस ने विधायक को नुआपाड़ा के एक होटल से गिरफ्तार किया।

Form G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution for Corporate Persons) Regulation 2016	
RELEVANT PARTICULARS	
1 Name of the corporate debtor	Gagan Distillers and Beverages Pvt Limited
2 Date of incorporation of corporate debtor	06.08.1998
3 Authority under which corporate debtor is incorporated/registered	Ministry of Corporate Affairs
4 Corporate Identity number/limited liability identification number of corporate debtor	U15511DL1998PTC095431
5 Address of the registered office and principal office (if any) of the corporate debtor	227, Dharakunj CHGS Apartment, Sector 8, Rohini, New Delhi-110085, India
6 Insolvency commencement date of corporate debtor	10.04.2019
7 Date of invitation of expression of interest	24.06.2019
8 Eligibility for resolution applicants under Section 25(2)(h) of the code is available at	By mail on email ID : pkw.watts@gmail.com
9 Norms of ineligibility applicable under Section 29A are available at	By mail on email ID : pkw.watts@gmail.com
10 Last date for receipt of expression of interest	09.07.2019
11 Date of issue of provisional list of prospective resolution applicants	18.07.2019
12 Last date for submission of objections to provisional list	24.07.2019
13 Date of issue of final list of prospective resolution applicants	02.08.2019
14 Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	24.07.2019
15 Manner of obtaining request for obtaining resolution plan, evaluation matrix, information memorandum and other information.	Prospective resolution applicants are requested to send an email to pkw.watts@gmail.com Information Memorandum, RFRP and Evaluation Matrix will be provided via email/data room after execution of confidentiality undertaking.
16 Last date for submission of resolution plans	22.08.2019
17 Manner of submitting resolution plans to resolution professional	Physical copy of Resolution plan should be sent in a plain Sealed cover by speed post/registered post/courier at the address or by Email pkw.watts@gmail.com, given against item no. 21.
18 Estimated date for submission of resolution plan to the adjudicating authority for approval	After approval of resolution plan by COC
19 Name and registration number of resolution professional	Pardeep Kumar Watts IBBI/IPA-002/IP-NO0769/2018-19/12377
20 Name, address and email of the resolution professional as registered with the Board	Address : 378-C, Rajguru Nagar, Ludhiana-141012 (Punjab), Email: pkw.watts@gmail.com, Mobile No. 9815552378
21 Address and email to be used for correspondence with the resolution professional	Pardeep Kumar Watts (Resolution Professional of M/s Gagan Distillers & Beverages Pvt. Ltd.) House No. 378-C, Rajguru Nagar, Ludhiana-141012, Mobile No. 9815552378 Email : pkw.watts@gmail.com
22 Further details are available at or with	With Resolution Professional
23 Date of publication of Form G	24.06.2019

**Resolution Professional
For M/s. Gagan Distillers and Beverages Pvt Limited**
Sd/-
Pardeep Kumar Watts
IBBI/IPA-002/IP-NO0769/2018-19/12377
378-C, Rajguru Nagar, Ludhiana-141012.
E-mail: pkw.watts@gmail.com

Date : 24.06.2019
Place : Ludhiana (Punjab)

भारत होटल्स लिमिटेड

(CIN: U74899DL1981PLC011274)
पंजी. कार्यालय: बाराखवा लेन, नई दिल्ली-110001
टेली: 91-11-44447777, फैक्स: 91-11-44441234,
ई-मेल: corporate@thelalit.com,
वेबसाइट: www.thelalit.com

शेयर प्रमाणपत्र गुम होने की सूचना

एतद्वारा सूचित किया जाता है कि कार्पोरेट प्रोवाइडेंट लि., भारत होटल्स लि. के रजिस्ट्रार तथा शेयर अंतरण एजेंट, ने सूचित किया है कि उनके अभिलेखों/दस्तावेजों के गमनागमन के कारण नाम में सूच्य/अंतरण के लिये प्राप्त की गई कम्पनी की निम्न शेयरों के उनके अभिलेख/दस्तावेज नहीं मिल रहे हैं तथा इस प्रकार स्थानान्तरण हो गये हैं:

फोलियो नं.	आधारण के बाद शेयरधारक का नाम	प्रमाणपत्र नं.	विविष्ट नं.	शेयरों की सं.
BHLL0027057	श्रीमती प्रभावेन गजेरा (श्री जगन्नाथन गजेरा के साथ संयुक्त रूप में)	66534	57067026-57067125	100
		66503	57060932-57060961	30
			कुल	130

कम्पनी एतद्वारा इस सूचना के प्रकाशन की तिथि से 15 दिनों की अवधि के भीतर मूल शेयर प्रमाणपत्रों की जगह डुप्लिकेट शेयर प्रमाणपत्र जारी करने के लिये दावे/आपत्तियाँ आमंत्रित करता है। यदि उक्त अवधि के भीतर कम्पनी को कोई दावे/आपत्तियाँ प्राप्त नहीं होती हैं तो कम्पनी आगे कोई सूचना दिये बिना उपरोक्त शेयर प्रमाणपत्रों की जगह डुप्लिकेट शेयर प्रमाणपत्र जारी करेगी। आम जनता को एतद्वारा सतर्क किया जाता है कि भविष्य में उपरोक्त शेयर प्रमाणपत्रों का किसी भी रूप में व्यवसाय न करे।

भारत होटल्स लिमिटेड के लिये हस्ता./ (हिमांशु पाण्डेय)
कम्पनी सचिव एवं हेड-लीगल तथा अनुपालन अधिकारी
एम.नं. एस/एए-135531

स्थान: नई दिल्ली
तिथि: 22.6.2019
डिस्ट्रिक्शनर
"भारत होटल्स लिमिटेड ("कम्पनी") वांछित स्वीकृतियों की प्राप्ति, बाजार की परिस्थितियों तथा अन्य अवधारणाओं के अधीन अपनी इच्छित शेयरों का आंशिक सार्वजनिक प्रस्ताव करने का प्रस्ताव कर रहा है तथा इसके लिये भारतीय प्रतिभूति और विनियम बोर्ड ("सेबी") के पास एक ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉक्सेन्स ("डीआरएचपी") दाखिल किया है। यह डीआरएचपी सेबी, बीएसई लिमिटेड तथा नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड की वेबसाइट क्रमशः www.sebi.gov.in, www.bseindia.com तथा www.ncsindia.com पर तथा युक्त बर्नाट मैजिस्ट्रेट के संबन्धित वेबसाइटों <https://www.hdfcbank.com/hdfcos/common/bharat-hotels-limited.htm>, <http://www.edelweissfin.com/web/edelweiss/equity-capitalmarkets> तथा <http://yesinvest.in/YES/aboutus.jsp?P=aboutus> पर उपलब्ध है। निवेशक यह ध्यान रखें कि इच्छित शेयरों में निवेश एक अत्यधिक जोखिम पर उभरता है। विवरणों के लिए संबंधित निवेशक रेड हेरिंग प्रॉक्सेन्स/प्रॉक्सेन्स देखें जिसे सेक्सन 30B(क) "रिस्क फेक्टर्स" सहित भविष्य में नई दिल्ली में स्थित कम्पनी रजिस्ट्रार, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली तथा हरियाणा के पास दाखिल किया जा सकता है। संबंधित निवेशक किसी भी तरह के निवेश का निर्णय लेने में सेबी के पास दाखिल डीआरएचपी पर भरोसा न करें। इन विवरणों में शामिल जानकारी यूनाइटेड स्टेट्स में प्रत्यक्ष या परोक्ष रूप से प्रकाशन अथवा वितरण के लिये नहीं है। कम्पनी की इच्छित शेयरों को यूनाइटेड स्टेट्स सिस्कुयिटीज एक्ट ऑफ 1933, यथा संशोधित ("यू.एस. सिस्कुयिटीज एक्ट") अथवा यूनाइटेड स्टेट्स में किसी अन्य राज्य की प्रतिभूति के कानूनों के अंतर्गत पंजीकृत नहीं किया गया है तथा नहीं किया जायेगा तथा यू.एस. प्रतिभूति अधिनियम की पंजीकरण अपेक्षाओं में छूट अथवा जो उसके अधीन के कारोबार नहीं हैं, के अनुपालन को छोड़कर तथा यूनाइटेड स्टेट्स राज्य प्रतिभूति कानूनों के अनुसार यूनाइटेड स्टेट्स में प्रस्तावित अथवा विक्री नहीं की जायेगी। यह कम्पनी यूनाइटेड स्टेट्स में अपनी इच्छित शेयरों का सार्वजनिक प्रस्ताव आयोजित करने के लिए इच्छुक नहीं है। वदनुसार, ऐसे इच्छित शेयरों (i) यू.एस. सिस्कुयिटीज एक्ट तथा क्षेत्राधिकारों जहाँ ऐसे प्रस्ताव तथा विक्री होते हैं, के लागू होने वाले कानूनों के अंतर्गत विनियमन एक्ट के अनुपालन में आंशिकीय कारोबारों में यूनाइटेड स्टेट्स के अन्तर्गत तथा (ii) यूनाइटेड स्टेट्स के भीतर केवल "प्राथमिक संस्थागत क्रेताओं" (जैसा कि यू.एस. सिस्कुयिटीज एक्ट के अंतर्गत विनियम 144ए में परिभाषित है), को यू.एस. सिस्कुयिटीज एक्ट अथवा यू.एस. सिस्कुयिटीज एक्ट के अंतर्गत पंजीकरण में अन्य उपलब्ध छूटों के अंतर्गत धारा 4(ए)(2) के अनुसार, उसका प्रस्ताव अथवा विक्री नहीं की जायेगी।

यूफ्लैक्स लिमिटेड

(A part of your daily life)
CIN : U74899DL1988PLC032166

रजिस्टर्ड ऑफिस : 305, तीसरी मंजिल, वानोटे कॉर्नर, पाम्प्री एम्प्लेय, गेट नं. 1, नई दिल्ली-110048, फोन : +91-11-26440917, 26440925, फैक्स : +91-11-26216922
वेबसाइट : www.uflexitd.com ; secretarial@uflexitd.com

सूचना

निवेशक शिक्षा तथा संरक्षण कोष (आईडीपी) में इक्विटी शेयरों का अंतरण
एतद्वारा सभी सदस्यों को सूचित किया जाता है कि निवेशक शिक्षा तथा संरक्षण कोष प्राधिकरण (निष्ठा, ऑडिट, अंतरण एवं रिफंड) नियमावली 2016, यथा संशोधित (आईडीपी.एफ. नियमावली) के साथ पंजित कंपनी अधिनियम 2013 ("अधिनियम") की धारा 124(6) के अनुसार कंपनी की ऐसी इच्छित शेयरों को अंतरण के लिए समाप्त सात (7) या उससे अधिक वर्षों से लगाया की अधिकांशता द्वाारा-रहित अथवा अप्रत्यक्ष रूप में, को कंपनी द्वारा निवेशक शिक्षा तथा संरक्षण कोष (आईडीपी.एफ. प्राधिकरण) में अंतरित किया जाएगा।

आईडीपी.एफ. नियमावली में निर्दिष्ट अपेक्षाओं के अनुसरण में ऐसे वैधकृत शेयरधारकों जिन्होंने 04 सितम्बर, 2012 को तथा उसके बाद कंपनी द्वारा घोषित लाभों का दावा नहीं किए हैं तथा चिनके शेयर उक्त आईडीपी.एफ. नियमावली के अंतर्गत आईडीपी.एफ. प्राधिकरण में अंतरित किए जाने के लिए निरास हैं, को उपयुक्त कार्रवाई करने के लिए उनके गैर-निर्वाह उपलब्ध पत्र पर स्मरण पत्र नाम भेज दी गई है। पुनः आईडीपी.एफ. नियमावली के नियम 6(3) के अनुसार कंपनी में ऐसे सभी संबंधित शेयरधारकों जिन्हें शेयर आईडीपी.एफ. प्राधिकरण में अंतरित किए जाने के लिए निरास हैं, के विवरणों (उनके नाम, फोलियो नं. / डीपीआईडी-ब्लाइन्ड आईडी) को कंपनी की वेबसाइट <http://www.uflexitd.com/pdf/IEPF/Details-of-Equity-Shares-liable-for-transfer-to-the-IEPF-Authority.pdf> पर उपलब्ध कर दिया है।

शेयरधारकों को सलाह दी जाती है कि अपने बैंक के विवरणों जैसे बैंक खाता संख्या, बैंक का नाम तथा शाखा का पता, आईडीपी.एफ. नं., एमआईडीआर नं., सहित निरस्त चेक लीफ की एक प्रतिका के साथ बैंक का नाम तथा आवासीय के प्रमाण की प्रतिका के साथ एक औपचारिक अनुरोध पत्र उसके पंजीकृत कार्यालय में भेज कर तत्काल अपनी बकाया लगाया राशि का दावा करें। आईडीपी.एफ. प्राधिकरण की खाता में शेयरों के अंतरण की विषय तिथि 05 अक्टूबर, 2019 है। यदि उक्त तिथि तक लगाया का दावा नहीं किया जाता है तो कंपनी आईडीपी.एफ. प्राधिकरण में ऐसी शेयरों को अंतरित करने की कार्यवाही करेगी। कृपया ध्यान रहे आईडीपी.एफ. प्राधिकरण के साथ प्रकाश से अंतरित शेयरों के लिए कंपनी को विरुद्ध कोई दावा नहीं किया जा सकता है।

भौतिक पद्धति के शेयरधारित करने वाले संबंधित शेयरधारक जिन्हें शेयरों को आईडीपी.एफ. प्राधिकरण में अंतरित किया जाएगा, यह ध्यान रखें कि नियमावली के अनुसार आईडीपी.एफ. में शेयरों के अंतरण के उद्देश्य से उनके द्वारा जारी मूल शेयर प्रमाण पत्र (सी) को बदले में नुसिलेक्ट शेयर प्रमाणपत्र (सी) को कंपनी द्वारा जारी किया जाएगा तथा इस निर्णय के उपरान्त उनके नाम में पंजीकृत मूल शेयर प्रमाण पत्र रक्ता-निरस्त हो जाएगा तथा उसे नाम-निर्गोपित माना जाएगा। डीमेट शेयरधारित करने वाले में डिविडेंडरी के माध्यम से प्रत्यक्ष रूप से की जाने वाली कोर्नर कार्रवाई के द्वारा इन शेयरों को आईडीपी.एफ. प्राधिकरण की सीमेट खाता में अंतरित किया जायेगा। शेयरधारक यह भी ध्यान रखें कि उसकी वेबसाइट पर कम्पनी द्वारा उपलब्ध की गई दस्तावेजों के अंतर्गत शेयरों से संबंधित विवरणों को नियमावली के अनुपालन में आईडीपी.एफ. प्राधिकरण में शेयरों के अंतरण के उद्देश्य से कम्पनी द्वारा नये शेयर प्रमाणपत्र (सी) के निर्माण के संदर्भ में परामर्श सूचना माना जायेगा।

आपके द्वारा जारी शेयरों तथा दवा-रहित लाभों का आईडीपी.एफ. में अंतरण की विधि में आप प्राधिकरण की वेबसाइट पर www.iepf.gov.in पर उपलब्ध निर्देशित प्रपत्र आईडीपी.एफ.-5 में ऑन लाइन आवेदन जमा कर तथा प्रपत्र आईडीपी.एफ.-5 में वर्णित वांछित दस्तावेजों के साथ कम्पनी के पास विधिवत हस्ताक्षरित उसकी भौतिक प्रतिका के साथ एक औपचारिक प्राधिकरण से उक्त बाधा प्राप्त करने का दावा करने के लिये अधिकृत है।
आपके अनुरोध के लिए अधिनियम की धारा 124 तथा 125 एवं नियमावली के प्रावधानों तथा प्राधिकरण की वेबसाइट पर दी गई जानकारी का अवलोकन कर लें। इस संदर्भ में आगे किसी भी जानकारी / स्पष्टीकरण के लिये आप कम्पनी अथवा आईडीपी.एफ. को भी लिख सकते हैं।

वार्से यूपलैक्स लिमिटेड
हस्ता./-
अजय कुश्या
वरि. उपाध्यक्ष (लीगल) एवं कम्पनी सचिव
ACS No.3296
स्थान: नोएडा पता: सी-001, कुश्या अपरा रेंजिडेन्सी,
तिथि: 24.06.2019 ई-8, सेक्टर-61, नोएडा-201301 (उ.प्र.)

330, हेदौली हैदरकुली चांदनी चौक, दिल्ली-110006 टेली. नं. 011-23930986, 23956494	
प्रतिभूति हित (प्रवर्तन) नियमावली, 2002 के नियम 6 (2), 8 (6) के अंतर्गत विक्री के विषय में सूचना देने के लिये ऋणधारकों के लिये सूचना (30 दिनों की सूचना)	
शाखा, ऋणधारक (को) / माटीनर (सें) / गारंटर (सें) / सह आवेदक/ सह-देनदार का नाम/ पता	संपत्तियों का विवरण
ऋणधारकों: 1. मै. राजेश गुप्ता एंड संस एचयूपए. प्रति. क्रांती श्री राजेश गुप्ता, 625, प्रथम तल, जी.डी. रोड के पीछे, विशाल टीपीटी क. के निकट, फरशा खाना, दिल्ली-110006 2. श्री राजेश गुप्ता, पुत्र स्व. हार्दक प्रसाद कोटी नं. 3, राज नारायण मार्ग, सिविल लाइन्स, दिल्ली-110054 गारंटर/ मूतका, श्रीमती शकुन्ता देवी के कानूनी उत्तराधिकारी: 1. श्री राजेश गुप्ता, पुत्र स्व. हार्दक प्रसाद कोटी नं. 3, राज नारायण मार्ग, सिविल लाइन्स, दिल्ली-110054 2. श्रीमती संगीता गुप्ता, पत्नी राजेश गुप्ता कोटी नं. 3, राज नारायण मार्ग, सिविल लाइन्स, दिल्ली-110054 3. श्री विपुल गुप्ता, पत्नी राजेश गुप्ता कोटी नं. 3, राज नारायण मार्ग, सिविल लाइन्स, दिल्ली-110054 4. श्री गुणर गुप्ता, पत्नी राजेश गुप्ता कोटी नं. 3, राज नारायण मार्ग, सिविल लाइन्स, दिल्ली-110054 5. श्री शंकर लाल अग्रवाल एच. नं. 3, अग्रवाल भवन, राज नारायण मार्ग, सिविल लाइन्स, दिल्ली-110054 6. श्री मोती लाल अग्रवाल एच. नं. 3, अग्रवाल भवन, राज नारायण मार्ग, सिविल लाइन्स, दिल्ली-110054 7. श्री उमाचरण अग्रवाल एच. नं. 3, अग्रवाल भवन, राज नारायण मार्ग, सिविल लाइन्स, दिल्ली-110054 8. श्री इन्दर राज गुप्ता सी 3/123, सेक्टर 11, रोहिणी, नई दिल्ली-110085 9. श्रीमती कमलेश मिश्र डीएच-344, शालीमार बाग, शालीमार बाग क्लब के सामने, नई दिल्ली-110088 10. श्रीमती पुनम गुप्ता एच. नं. 95, 2रा तल, पकित-28, सेक्टर-24, रोहिणी, नई दिल्ली-110085	अंशलिखित में शामिल सम्पत्ति का सभी भाग तथा हिरस्ता: 1. स्व. श्रीमती शकुन्ता देवी, पत्नी स्व. श्री हार्दक प्रसाद के नाम में प्लॉट नं. 622-625 (नया), वाई नं. VII, जीडी रोड के पीछे फरशा खाना, दिल्ली-110006 में प्लॉट 107 वर्ग यार्ड्स में व्यावसायिक सम्पत्ति भूमि एवं भवन में स्थित है। श्रीमती शकुन्ता देवी, पत्नी स्व. श्री हार्दक प्रसाद (सम्पत्ति के स्वामी) का विलिंग-कार्यालय। चौदही: पूर्व: गली पश्चिम, सम्पत्ति सं. 619-21, उत्तर: सम्पत्ति सं. 626, दक्षिण: जीडी रोड के पीछे सड़क

जैसा कि उपरोक्त तिथि के अनुसार धारा 13(2) के अंतर्गत मांग सूचना द्वारा मेरे/बैंक द्वारा की गई मांग के बावजूद आप अपनी बकाया राशि का भुगतान करने में विफल रहे हैं। अधिनियम के अंतर्गत प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए प्रत्येक खाता के समक्ष वर्णित तिथि को उपरोक्त सम्पत्ति का कब्जा कर लिया गया है। सम्पत्ति का कब्जा कर लेने के बावजूद आपने आन्धा बैंक की बकाया राशि का भुगतान नहीं किया है। अतएव, इस सूचना की तिथि से 30 दिनों के बाद ई-नौलामी आमंत्रित कर उपरोक्त सम्पत्ति का विक्री करना आवश्यक हो गया है। नौलामी की तिथि एवं समय तथा सेवा प्रदाता का विवरण अलग से जारी की जाने वाली विक्री सूचना के माध्यम से सूचित किया जायेगा तथा सम्पत्ति की विक्री उच्चतम मूल्य का प्रस्ताव करने वाले व्यक्ति को की जायेगी। चूंकि सम्पत्ति की विक्री हम दोनों को स्वीकार्य नियमों एवं शर्तों के अधीन निजी संधि द्वारा अथवा लोगों से कोटेशन प्राप्त कर भी की जा सकती है, यदि आपके पास निजी संधि अथवा लोगों से कोटेशन आमंत्रित कर सम्पत्ति की विक्री करने का कोई प्रस्ताव हो तो आप इस पत्र/ सूचना की प्राप्ति की तिथि से 30 दिनों के भीतर हमें उसकी सूचना दे सकते हैं। अन्यथा यह माना जायेगा कि आपके पास ऐसा कोई प्रस्ताव नहीं है तथा हम निश्चिंत/ सार्वजनिक नीलामी/ ई-नौलामी/ निजी संधि आमंत्रित कर सम्पत्ति/पयोनीरी को विक्री की कार्रवाई शुरू करेंगे। पुनः यह ध्यान रहे कि यदि आप उपरोक्त विक्री के लिये निर्धारित तिथि को या पूर्व इस तिथि तक बैंक द्वारा वहन की गई लायन, खर्चों के साथ उस पर परवर्ती ब्याज सहित मांग सूचना में निर्दिष्ट बकाया राशि का भुगतान कर देते हैं तो अनुसूची में वर्णित सम्पत्ति की विक्री के लिये आगे कोई कार्रवाई नहीं की जायेगी।

स्थान: नई दिल्ली, तिथि: 24.06.2019 प्राधिकृत अधिकारी, आन्धा बैंक

eClerx

eClerx Services Limited

(CIN: L72200MH2000PLC125319)
Registered Office and Correspondence Address: Sonawala Building, 1st Floor, 29 Bank Street, Fort, Mumbai - 400 023.
Contact Person: Mr. Pratik Bhanushali, Company Secretary and Compliance Officer
Tel.: +91 22 6614 8301, Fax: +91 22 6614 8655, Website: www.eclerx.com, E-mail: investor@eclerx.com

POST BUY-BACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS/BENEFICIAL OWNERS OF THE EQUITY SHARES OF ECLERX SERVICES LIMITED

This post Buy-Back public announcement ("Post Buy-Back Public Announcement") is being made pursuant to the provisions of Regulation 24(vi) of the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018 ("SEBI Buy-Back Regulations"). This Post Buy-Back Public Announcement should be read in conjunction with the Public Announcement dated April 26, 2019 which was published on April 30, 2019 and the Letter of Offer dated May 22, 2019 ("Letter of Offer"). The capitalised terms used but not defined in this Post Buy-Back Public Announcement shall have the same meanings as assigned in the Public Announcement and the Letter of Offer.

- THE BUY-BACK:**
 - eClerx Services Limited (the "Company") had announced Buy-Back of not exceeding 1,746,666 (Seventeen Lakhs Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) fully paid-up Equity Shares of face value of ₹10/- (Rupees Ten only) each ("Equity Shares") aggregating up to 4.52% of the total number of Equity Shares in the total paid-up Equity Share capital of the Company as on March 31, 2018. The Buy-Back was undertaken on a proportionate basis from the fully paid-up Equity Shareholder(s)/Beneficial Owner(s) of the Equity Shares of the Company as on Friday, May 10, 2019 ("Record Date"), by way of a Tender Offer through Stock Exchange mechanism for cash at a price of ₹1,500/- (Rupees One Thousand Five Hundred Only) per Equity Share for an aggregate amount up to ₹2,620 Millions (Rupees Two Thousand Six Hundred and Twenty Millions Only) ("Buy-Back Size") excluding the Transaction Cost(s). The Buy-Back was undertaken by the Company in accordance with Article 61 of the Articles of Association of the Company, the provisions of Sections 68, 69, 70, 110, 179 and other applicable provisions of the Companies Act, 2013, the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014, the Companies (Management and Administration) Rules, 2014 (collectively referred as the "Act") and the SEBI Buy-Back Regulations.
 - The Buy-Back Size represents 24.95% of the aggregate paid-up equity capital and free reserves including securities premium of the Company as per the standalone financial statements of the Company for the financial year ended March 31, 2018 (the last audited financial statements available as on the date of the Board meeting held on March 14, 2019 approving the proposal of the Buy-Back) and is within the statutory limits of 25% of the fully paid-up equity capital and free reserves as per the latest audited standalone financial statements of the Company for the financial year ended March 31, 2018. The Equity Shares proposed to be bought back represent 4.52% of the total number of Equity Shares in the total paid-up Equity Share capital of the Company, as on March 31, 2018.
 - The Buy-Back was implemented by the Company using the "Mechanism for acquisition of shares through stock exchange" as specified by SEBI circular bearing number CIR/CFD/POLICYCELL/1/2015 dated April 13, 2015 read with circular bearing number CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 9, 2016, including any amendments thereof ("SEBI Circulars"). For the purpose of this Buy-Back, BSE Limited was the designated stock exchange.
 - The tendering period for the Buy-Back Offer opened on Friday, May 31, 2019, and closed on Friday, June 14, 2019.
- DETAILS OF THE BUY-BACK:**
 - 1,746,666 (Seventeen Lakhs Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) Equity Shares were bought back under the Buy-Back, at a price of ₹1,500/- (Rupees One Thousand Five Hundred Only) per Equity Share.
 - The total amount utilised in the Buy-Back is ₹2,620 Millions (Rupees Two Thousand Six Hundred and Twenty Millions Only), excluding Transaction Cost(s).
 - The Registrar to the Buy-Back, i.e. Karvy Fintech Private Limited ("Registrar"), considered 52,338 valid bids for 10,360,678 Equity Shares in response to the Buy-Back, resulting in the tender of approximately 5.93 times the maximum number of Equity Shares proposed to be bought back. The details of valid bids considered by the Registrar to the Buy-Back are as follows:

Category of Shareholders	No of Equity Shares reserved in Buy-Back	No of Valid Bids	Total Valid Equity Shares Tendered	% Response
Reserved category for Small Shareholders	262,000	51,519	1,396,973	533.20
General Category of other Shareholders	1,484,666	819	8,963,705	603.75
Total	1,746,666	52,338	10,360,678	593.17

- All valid bids have been considered for the purpose of acceptance in accordance with the SEBI Buy-Back Regulations and Letter of Offer. The communication of acceptance/rejection has been dispatched by the Registrar to the Buy-Back to respective Shareholders on June 24, 2019
- The settlement of all valid bids was completed by the Clearing Corporation on Monday, June 24, 2019. The funds have been directly paid out to Eligible Shareholders whose shares have been accepted under the Buy-Back. If bank account details of any Eligible Shareholders holding Equity Shares in dematerialised form were not available or if the fund transfer instructions were rejected by the Reserve Bank of India or relevant bank, due to any reason, then the amounts payable to the Eligible Shareholders will be transferred to the concerned Seller Members for onward transfer to such Eligible Shareholders holding Equity Shares in dematerialised form.
- Demat Equity Shares accepted under the Buy-Back have been transferred to the Company's demat account on June 24, 2019. The unaccepted demat Equity Shares have been returned to the respective Shareholder/Shareholder's broker/custodians by the Clearing Corporation on June 24, 2019.
- The extinguishment of 1,746,666 (Seventeen Lakhs Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) Equity Shares in dematerialized form accepted under the Buy-Back, is currently under process and shall be completed by June 28, 2019.

3. CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN:

- The capital structure of the Company, pre and post the Buy-Back is as under:

Sr.No.	Particulars	Amount in ₹
A	AUTHORISED SHARE CAPITAL	
	50,010,000 Equity shares of ₹10 each	500,100,000
B	ISSUED, SUBSCRIBED AND PAID UP CAPITAL BEFORE THE BUY-BACK	
	38,730,067 Equity shares of ₹10 each	387,300,670
C	ISSUED, SUBSCRIBED AND PAID UP CAPITAL AFTER THE BUY-BACK*	
	36,983,401 Equity shares of ₹10 each	369,834,010

* The Company shall extinguish all the Equity Shares bought back during the Buy-Back i.e. 1,746,666 (Seventeen Lakhs Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) Equity Shares.
- Details of the Shareholders from whom Equity Shares exceeding 1% of the total Equity Shares bought back have been accepted under the Buy-Back are as mentioned below:

Sr. No.	Name of the Shareholder	No. of Equity Shares accepted under Buy-Back	Equity Shares accepted as a % of total Equity Shares bought back	Equity Shares accepted as a % of total post Buy-Back Equity Shares*
1.	Priyadarshan Mundhra	394,387	22.58	1.07
2.	Anjan Malik	394,226	22.57	1.07
3.	Mathews India Fund	86,241	4.94	0.23
4.	Fidelity Puritan Trust-Fidelity Low-Priced Stock Fund	75,338	4.31	0.20
5.	SBI Equity Hybrid Fund	71,722	4.11	0.19
6.	Franklin India Smaller Companies Fund	56,630	3.24	0.15
7.	UTI - Equity Fund	52,270	2.99	0.14
8.	Pinebridge Investments GF Mauritius Limited	49,746	2.85	0.13
9.	Barclays Wealth Trustees India Private Limited	37,255	2.13	0.10
10.	Franklin Templeton Investment Funds	31,636	1.81	0.09
11.	HDFC Small Cap Fund	20,300	1.16	0.05
12.	HDFC Trustee Company Limited - HDFC Tax Saver Fund	18,541	1.06	0.05

The shareholding pattern of the Company as on the Record Date (pre Buy-Back) i.e. May 10, 2019 and post Buy-Back is set out below:

Particulars	Pre Buy-back		Post Buy-back*	
	No. of Equity Shares	% of Present Equity Share Capital	No. of Equity Shares	% to post Buy-back Equity Share Capital
Promoter and Promoter Group	19,561,692	50.51	18,772,362	50.76
Foreign Investors (including Non Resident Indians / FIs / FPI / Foreign Bodies Corporate / Foreign Nationals etc.)	8,899,775	22.98		
Financial Institutions / Banks/NBFCs and Mutual Funds / Insurance Companies	6,288,198	16.23	18,211,039	49.24
Others (Public, Bodies Corporate, Clearing Members, Trust and HUF)	3,980,402	10.28		

जाहिर सूचना
श्री. लिन्स वॉयस
आपल्यांना जाणीव झुकू ते की मी कोल लिन वॉयस माझे लग्न लिन्स वॉयस यानच्या बरोबर दिनांक 08/04/02 च्या रोजी विरहान घर्षा अनुसार चर्च माझे झाले होते. आमचे लग्न बांधे कॅट तरफे दिनांक 21/12/2018 रोजी Dissolved (Divorce) झाले याचे जाणीव श्री लिन्स वॉयस यांना करते मागील बोट दिवसाने मी कोल लिन वॉयस ही बाती द्याय बसत प्रत्येक वेळे पण त्याचा संघर्ष होत नव्हते.
आम्हाय लग्नाचा Divorce (Disolved) दिनांक 21/12/2018 हे लिन्स वॉयस करले

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, my client Mrs. Nancy Valerian D'Souza is lawful Owner of Flat No. A/202, situated at Mhatre Residency CHS Ltd., Gajanan Route Road, near Dahisar Bridge, Dahisar (W) Mumbai-400 068, inherited through her parents Smt. Alice B. D'Souza, Mr. Felix Peter D'Souza. Mr. Felix P. D'Souza expired on 14/04/2018, leaving behind his only legal heirs namely Mrs. Alice B. D'Souza, i.e. wife & Co-owner & his two married daughters Mrs. Jacinta Thomas Sequiera & Mrs. Jean Geeta Crasto and son Mr. Nelson Robert D'Souza have released their rights by a Registered deed of Release dated 11/07/2018 in favour of my client. Simultaneously Mrs. Alice B. D'Souza has executed a deed of Gift dated 11/07/2018 in favour of my client being the legal heir of Late Felix Peter D'Souza.

Now my client is negotiating with Intended Purchaser to sell her Flat No. A/202, situated at Mhatre Residency CHS Ltd., Gajanan Route Road, near Dahisar Bridge, Dahisar (west) Mumbai-Mumbai-400068. ALL PERSONS having any claim against or to the said Flat by way of inheritance, possession, mortgage, sale, gift, lease, lien, charge, trusts, maintenance, or otherwise however are hereby requested to make the same known to the undersigned in writing, with copies of the supporting documents at my office situated at Shop No. 53/A Orchard Plaza, Movie Gem, Dahisar (E) Mumbai-400068, within fourteen days, failing which claims of such persons/s will be considered to have given up, waived and/or abandoned.
Dated 24th day of June, 2019.
Sd/- H. M. Shetty, Advocate for Seller

PUBLIC NOTICE

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI, BORNALI DIVISION Suit No. 1198 of 2018
1. SHRI. REHMAN HANMAD SHAIKH
Aged : 56 Years, Occu : Business Being Chief Promoter of Proposed Society named Sunbright (SRA) CHS (Prop) having address at Koliwada Bandra Plot, Janta Squatters Colony Jogeshwari (East), Mumbai - 400060.
2. SHRI. AMIR AHMED ANSARI
Aged : 56 Years, Occu: Teacher Being Promoter of Proposed Society named Sunbright (SRA) CHS (Prop) having address at Room No.671 Squatters Colony, Koliwada Plot Jogeshwari (East), Mumbai - 400060.
VERSUS
SHRI. SHAIKH IMAM @ SHEKHUBHAI DEGWALLA, Aged : 65 Years, Occup: Mandap Decorators, claiming to be the Chairman of AI - Fatah Society (Prop) Having address at Koliwada Plot, near Chapel Church, Jogeshwari (East), Mumbai - 400060.
To, All the residents and members of Sunbright (SRA) CHS (Prop), situate on plot of land bearing CTS No. 329 of Village Majas, Taluka Andheri in the Mumbai Suburban District and Popularly Called as Koliwada Bandra Plot.
TAKE NOTICE that pursuant to the Judge's Order of this Hon'ble Court dated 28/03/2019, notice is hereby given under Order I Rule 8 of the Civil Procedure Code, 1908 that the Plaintiffs abovesaid have been given leave to file the above suit in the representative capacity against the defendants abovesaid praying for the following reliefs:
(a) To declare that the Defendant or anybody claiming by through or under him on behalf of AI - Fatah Society or any other Society, has no right to call any Meeting relating to redevelopment of the suit plots;
(b) To declare that the Defendant or anybody claiming by through or under him on behalf of AI - Fatah Society or any other Society, has no right to call any Meeting relating to redevelopment of the suit plots;
(c) To declare that the Plaintiffs Society represents the interest of occupants/members of suit plot and therefore entitled to implement scheme of redevelopment and take such steps as may be necessary for implementation of scheme;
(d) To pass an order of mandatory injunction against the Defendant or anybody claiming by through or under him on behalf of AI - Fatah Society or any other Society to call for meeting relating to the redevelopment of the suit plots;
(e) Pending the hearing and final disposal of the present suit, this Hon'ble Court be pleased to pass an order of temporary injunction against the Defendant or anybody claiming by through or under him on behalf of AI - Fatah Society or any other Society from appointing any Developer or take steps in implementation of redevelopment scheme on the suit plots;
(f) Pending the hearing and final disposal of the present suit, this Hon'ble Court be pleased to pass an order of temporary injunction against the Defendant or anybody claiming by through or under him on behalf of AI - Fatah Society or any other Society to call for meeting relating to the redevelopment of the suit plots on any other date;
(g) Interim and ad-interim relief in terms of prayer clause (e), (f) & (g) be granted;
(h) Cost of this Suit be provided for;
(i) Any other relief as this Hon'ble Court deem fit and proper be granted in the facts and circumstances of the case.
AND TAKE FURTHER NOTICE that the hearing of the suit has been fixed as Short Causes on the 01th day of July, 2019 in Court Room No.2 on or before which date any resident/member of the Sunbright (SRA) CHS (Prop) affected under the SRA Scheme may apply to the Hon'ble Court to be joined if he/she/they so desire as a party to the above suit.
Dated this 25th day of June, 2019
Omar Khaiyam Shaikh/ Ajaz Ahmed Ansari Advocate for the Plaintiff

Muthoot Homefin (इंडिया) लिमिटेड
काॅर्पोरेट कार्यालय: १२०१ व १२०२, १२वा मजला, ए विंग, लोटस काॅर्पोरेट पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोगावा (पुर्व), मुंबई-४०००६३.
ताबा सूचना
(सिन्धुगिरी इंटेस्ट (एनफोर्सेमेंट) रुकस, २००२ च्या नियम ८(१) सहवाचिता परिशिष्ट ४ नुसार)
श्री. अंकुश प्रदीप पळसनकर (अर्जदार) व श्री. प्रदीपकुमार पुरुषोत्तम पळसनकर (सह-कर्जदार) (कर्ज खाते क्र.००२-००००१०२५/मुंबई शाखा)
श्री. शिवाजी कृष्ण वरघडे (कर्जदार) व श्रीमती ज्योती शिवाजी वरघडे (सह-कर्जदार), श्री. संतोष वरघडे (जांमिनदार) (कर्ज खाते क्र.००२-००००१५६०/मुंबई शाखा)
प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थायर मालमत्ता)
मागील सूचना दिनांक व एकूण थकबाकी रकम
ताबा दिनांक

SUDARSHAN PHARMA INDUSTRIES LIMITED
Corporate Identity Number: U51496MH2008PLC184997
Registered Office: 301, 3rd Floor, Aura Biplax, Above Kalyan Jewellers, S V Road, Borivali (West), Mumbai 400 092, Maharashtra, India | Tel. No.: +91 22 42221111
Initial Public Issue Of 34,40,000 Equity Shares Of Face Value Of ₹ 10 Each ("Equity Shares") Of Sudarshan Pharma Industries Limited ("Our Company") Or "The Issuer Company") For Cash At A Price ₹ 72 Per Equity Share (Including A Share Premium Of ₹ 62 Per Equity Share) ("Issue Price") Aggregating To ₹ 2476.80 Lakhs ("The Issue"), Of Which 1,76,000 Equity Shares Of Face Value Of ₹ 10 Each For A Cash Price Of ₹ 72 Per Equity Share, Aggregating To ₹ 126.72 Lakhs Will Be Reserved For Subscription By Market Maker ("Market Maker Reservation Portion").

बजाज फायनान्स लिमिटेड
काॅर्पोरेट कार्यालय: ३रा पंचशील टॅक पार्क, विमान नगर, पुणे-४११०१४, (महाराष्ट्र).
शाखा कार्यालय: बजाज फिनसेन्स, आर आरटी पार्क, १ला मजला, रोड क्र. १६, भारत, वागळे इस्टेट, किसन नगर १, नेहरू नगर, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे पश्चिम.
प्रतिभूत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: जतीन शिंदे ई-मेल आयडी: jatinn.shinde@bajajfinserv.in मोबा. क्र.: ९१९२०२२८७९१२
सिन्धुगिरी इंटेस्ट अँड रिस्क्युअर अँड फिनान्सियल अँड अँड एनफोर्सेमेंट अँड सिन्धुगिरी इंटेस्ट अँड २००२ (कायदा) अन्वये सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेली स्थावर मालमत्ता कर्जदार/सहकर्जदार यांनी बजाज फायनान्स लिमिटेड (सीएफएल) कडे तारण केलेली आहे आणि सरफायसी कायदा २००२ चे कलम १४ आणि त्यातील नियमांअंतर्गत प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे सदां स्थावर मालमत्ता (प्रतिभूत मालमत्ता/संसाद) चा ताबा घेतलेला आहे. खाली दिलेल्या तारिखनुसार सीएफएलकडे देय थकबाकी कर्ज रकम, त्यात व्याज, शुल्क व खर्च स्वादवीच्या मुलुमतीद्वारे बोलोद्वारे जाहीर लिलावामार्फत प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जाईल. प्रतिभूत मालमत्तेची सिन्धुगिरी इंटेस्ट (एनफोर्सेमेंट) रुस (पाण्डे अधिनियम म्हणून उद्देह) चे कलम ८ व ९ आणि त्यात नमुद नियम व अटीनुसार जसे आहे जसे आहे, जसे आहे जे आहे आणि कोणत्याही परिणामाविषय विक्री केली जाईल.
कर्जदाराचे नाव व पत्ता
सहकर्जदारांचा नाव व पत्ता
प्रतिभूत ठरणाऱ्या व्यक्तीच्या मालमत्तेची विक्री केली जाईल
कर्जदार निलेश पवन बन्सल, (सह-कर्जदार)
पवन बन्सल, १. पवन नाहरमल बन्सल, नाहरमल बन्सल चौक पुर्व निवासी पत्ता: ८/ ८७, पिरामल, एस. व्ही. रोड, गोगावा (पश्चिम), मुंबई-४००१०४.
२. प्रेमलता पवनकुमार बन्सल, वासुदेवजी सोनधारीया यांची मुलगी
३. देवेंद्र पी. बन्सल, पवन कुमार बन्सल यांचा पुत्र
सर्वोच्च निवासी पत्ता: ८/८७, पिरामल, एस.व्ही. रोड, गोगावा (पश्चिम), मुंबई-४००१०४.
४. अटलान्टा इन्स्ट्रियल (यांचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ते निरन पवन बन्सल, पवन नाहरमल बन्सल यांच्या माध्यमे) व्यवसाय निष्पादन पत्ता: विलम्भाई वालभाट रोड, गोगावा पुर्व, मुंबई-४०००६३.
अधिकार करारामा धारकाचे नाव
मालमत्तेचे तपशील
बोली उघडण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ
आरंभित शुल्क /घट्टे/ बोली वाढविणे:
महाकांतीना किती पर/केवळी मुलावे/घट्टे पुरावा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ
१. श्री. पवन नाहरमल बन्सल ३८% शेअर
२. श्रीमती प्रेमलता पवनकुमार बन्सल २४% शेअर
३. श्री. निलेश पवन बन्सल १९% शेअर
श्री. देवेंद्र पवन बन्सल १९% शेअर
दिनांक: २९.०६.२०१९
वेळ: ३.००वा.
ठिकाण: बजाज फायनान्स लिमिटेड, बजाज फिनसेन्स, आर आरटी पार्क, १ला मजला, रोड क्र. १६, भारत, वागळे इस्टेट, किसन नगर १, नेहरू नगर, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४०००६३.
आरंभित शुल्क: रु. १,७५,००,०००/-
घट्टे: आरंभित मुल्याच्या १०%
"लिलावाच्या ठिकाणी बोली वाढविण्याची मान्यता असणारी नाही.
महाकांतीना किती पर/केवळी मुलावे/घट्टे पुरावा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ: २६/०६/२०१९ ते २८/०७/२०१९ पर्यंत स. १०.०० वा. आणि ४:०० वा. दरम्यान
जाहीर लिलावाच्या अटी व नियम सादरित प्रमाणे आहेत:
१. सर्वाधिक लिलाव येथे आहे तो आहे आणि जे अनिश्चित आधावर आहे तो केले जात आहे आणि बजाज फायनान्स लिमिटेडला जात किंवा असले असले तरीही विमान आणि भविष्यातील सर्व संपादावह विक्री जात आहे. बजाज फिनसेन्स, आर आरटी पार्क, १ला मजला, रोड क्र. १६, भारत, वागळे इस्टेट, किसन नगर १, नेहरू नगर, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४०००६३ येथे बजाज फायनान्स लिमिटेडच्या बोली फॉर्म, घोषणापत्र, सामान्य अटी आणि अटी प्राप्त करून घ्याव्यात.
२. सुचित मालमत्ता रिझर्व फंडाच्या खाली विकली जाणारी नाही.
३. प्राधिकृत अधिकाऱ्याकडून मिळालेल्या ज्ञान आणि माहितीचा सर्वोत्तम उपयोग करण्यासाठी मालमत्तेवर कोणतेही बंधन नाही. तथापि, इच्छुक बोलीधारकांनी कोणत्याही दबावा, शुल्काची रकम, देयक, कर्जात यांसंबंधी स्वतः की स्वतः बळीबन्दी करणे आवश्यक आहे आणि त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मालमत्तेची मर्यादा/माप मोजणे आवश्यक आहे. भावी निविदा सादर करण्याच्या तारखेनुसार मालमत्तेतील कोणत्याही विक्रीसाठी सहभागी बोलीदारांनी पूर्णपणे बोली जबाबदार असले.
४. बोली सादर केल्यानंतर विक्रीकारिता देण्यात आलेल्या मालमत्तेसंबंधी कोणतेही अधिभार/शुल्क किंवा अन्य इतर प्रकरणांबद्दल दावा विचारत घेतला जाणार नाही.
५. प्राधिकृत अधिकारी/सीएफएल कोणत्याही अधिभार, पत्ताना, कर्जात, मालमत्ता रकमेची देयक, वीज देय इ. किंवा सरकारी, स्थानिक प्राधिकरणास किंवा इतर कोणत्याही देय मालमत्तेच्या संदर्भात इतर कोणत्याही देयकासाठी जबाबदार नाही.
६. सर्वाधिक लिलावाची नोंदी/जाहिरात आणि बजाज फायनान्स लिमिटेडच्या कोणत्याही प्रसनावी, बांधिलकीची किंवा कोणत्याही स्वरूपाची स्थापना करण्याची गुंती धरली जात नाही. प्राधिकृत अधिकारी/सीएफएल कोणत्याही नवीन पक्षांच्या रकम/हक्क/दबाबेसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही.
७. सरफायसी कायदा २००२ आणि त्यातील नियमांअंतर्गत विहित नियम व अटीनुसार विक्री असेल.
८. बोलीचे विवरण (अ) शीर्षक आणि द्या दस्तऐवज आणि (ब) मालमत्ता परामर्शासाठी ही जबाबदारी असेल आणि बोली सादर करणाऱ्यांनी सुचित मालमत्ता आणि विनिश्चिनाबद्दल स्वतःची खात्री करून घ्या. तपामार्गीसाठी पीएस प्रवेश कार्यालयी, इच्छुक व्यक्ती त्यांचे ओळख, पत्ता आणि संपर्क तपशील त्यांच्या रिझर्व्हाकडे यांच्या स्वाक्षरीद्वारे असलेल्या मालमत्तेतून घेऊन आणि बाहेर पाठवाव्याची खात्री करून घेईल.
९. इच्छुक बोलीदारांनी सर मनु अंतिम तारीख व वेळेपूर्वी मुंबई येथे बजाज फायनान्स लिमिटेड यांच्या नावे धनाकर्षे स्वरुपात देय असलेली इतरा रकमसह त्यांच्या बोली सादर कराव्यात.
१०. अ. श्री. पवन नाहरमल बन्सल ३८% शेअर, व. श्रीमती प्रेमलता पवनकुमार बन्सल २४% शेअर, क. श्री. निलेश पवन बन्सल १९% शेअर, ड. श्री. देवेंद्र पवन बन्सल १९% शेअरसं लॅन: ४०५०७एचएल२०१९६२० खरेदीकरिता प्रस्ताव असे मोठेद्वारे लिफाफ्यावर नमुद करून प्राधिकृत अधिकार्याकडे इतर दस्तानांबद्दल बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी बोली सादर कराव्यात.
११. बोलीदारांनी बोली सादर करताना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे: १) ईएमपी देय दिलेला पुरावा २) पैनकार्डी प्रत ३) ओळखीपत्र/तप्याचा पुरावा/आधारकार्ड/केवळीपत्र पुरावा (स्वतः प्रमाणित प्रत) ज्याविषय बोली नाकारली जाऊ शकते.
१२. केवळ बोलीदारांनी सर्वाधिक लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो आणि इतर कोणत्याही परामर्गी नाही.
१३. यशस्वी बोलीदारांनी प्रस्तावाची स्वीकृती प्राप्तानंतर खरेदी केल्या रकमेच्या २५% (आधीपासून भलेल्या इतके समयांतून केल्यानंतर) अधिभूत केल्याच्या व्यक्तीद्वारे यशस्वी बोलीदाराची घोषणा केली जाईल. अनन्यथा जमा केलेली इतके जमा केली जाईल आणि बजाज फायनान्स लिमिटेडकडून बोलीदाराद्वारे कोणताही दावा सांगता येणार नाही.
१४. उर्वरित ७५% खरेदी रकम यशस्वी बोलीदाराद्वारे १५ दिवसांच्या आता जमा करणे आवश्यक आहे. अनन्यथा पुढील कोणत्याही सूचना न देता बोलीदाराद्वारे पूर्वी जमा केलेली रकम जप्त केली जाईल आणि परतावाबद्दल कोणत्याही किंती विचारत घेतली जाणार नाही. यापुढे मालमत्ता पुन्हा लिलावासाठी ठेवली जाईल आणि कसूरदार बोलीदारास मालमत्ता/रकम संदर्भात कोणताही दावा/अधिकार असणार नाही आणि लिलावातून कसूर सहभागी होता येणार नाही.
१५. सुचित मालमत्तेच्या विक्री संदर्भात घट्टे किंवा बोलीदार/यशस्वी बोलीदाराद्वारे जमा केल्या कोणत्याही रकमेवर कोणतेही व्याज लागू नाही.
१६. खरेदीदार/यशस्वी बोलीदारांनी (अ) लागू शुल्क कोणत्याही हस्तांतरण शुल्क घरणे करत; (ब) कोणत्याही व्यक्ती, संघटना किंवा प्राधिकरणामुळे सर्व वैधानिक, गैर-वैधानिक, कर्जात, वीज, सोंबेज शुल्क, कोणतेही देयक, देस, फी, कर, दर, मूल्यांकन शुल्क इ. यशस्वी बोलीदाराद्वारे जमा करावी लागते.
१७. केवळ यशस्वी बोलीदारांच्या बाबतून निर्धारित नमुदनात विक्री प्रमाणपत्र घ्यावे केले जाईल.
१८. यशस्वी बोलीदारांनी नोंदी/इच्छादी आणि त्याची विक्री प्रमाणपत्राची किंमत प्रयत्नित स्टॅम्प आणि नोंदी अधिनियमाच्या तरतुदीनुसार करावी लागते. यशस्वी बोलीदारांनी वाहतुकीसाठी, नोंदी फी, शुल्क, कर, फी इत्यादी प्राप्त केल्या, करणे.
१९. कोणत्याही अधिभाराबद्दल मालमत्तेच्या विक्री प्रकरणात यशस्वी बोलीदार/खरेदीदारास प्राधिकृत अधिकाऱ्याकडे व्याज, शुल्क, खर्च इत्यादीसह सर्व अधिभारासाठी सर्व रकम जमा करावी लागते.
२०. जर सर्वाधिक लिलाव रोखले गेलेल्या, स्थगित, प्रलंबित किंवा पुनर्निश्चित किंवा रद्द करून घेतलेल्या बळीबन्दी प्रमाणे सूचना फरफारवर जाहीर सूचना दिली जाईल आणि बोलीदार किंवा इतरांनी यामुळे कोणताही वैधानिक पर्यवहार केला जाणार नाही.
२१. बोलीदाराद्वारे बोली सादर करणे म्हणजे जाहीर लिलावाचे नियम व अटी त्यांनी वाचली, समजून घेतली आणि स्वीकारली आहेत असे समजले जाईल.
२२. अपयशस्वी बोलीदारांचे इतके लिलाव प्रक्रियेच्या सामाजिक्या अटी परत केले जाईल.
२३. प्राधिकृत अधिकारी जवळ प्रस्ताव/बोली स्वीकारण्यास बांधील नाहीत आणि प्राधिकृत अधिकाऱ्याकडे कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकार किंवा नाकारण्याचे किंवा जाहीर लिलावा स्थगित/रद्द करणेचे पूर्ण अधिकार आहेत.
२४. अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या: https://media.bajajfinserv.in/email/finance/mailler/2019/june/22/host/sales-notice_NPB_Revised.pdf
दिनांक: २५/०६/२०१९
दिनांक: मुंबई
प्राधिकृत अधिकारी
जतीन शिंदे-बजाज फायनान्स लिमिटेड

eClerx Services Limited
(CIN: L72200MH2000PLC125319)
Registered Office and Correspondence Address: Sonawala Building, 1st Floor, 29 Bank Street, Fort, Mumbai - 400 023.
Contact Person: Mr. Pratik Bhanushali, Company Secretary and Compliance Officer
Tel.: +91 22 6614 8301, Fax: +91 22 6614 8655, Website: www.eclerx.com, E-mail: investor@eclerx.com
POST BUY-BACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS/BENEFICIAL OWNERS OF THE EQUITY SHARES OF ECLERX SERVICES LIMITED
This post Buy-Back public announcement ("Post Buy-Back Public Announcement") is being made pursuant to the provisions of Regulation 24(vi) of the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018 ("SEBI Buy-Back Regulations"). This Post Buy-Back Public Announcement should be read in conjunction with the Public Announcement dated April 26, 2019 which was published on April 30, 2019 and the Letter of Offer dated May 22, 2019 ("Letter of Offer"). The capitalised terms used but not defined in this Post Buy-Back Public Announcement shall have the same meanings as assigned in the Public Announcement and the Letter of Offer.
1. THE BUY-BACK:
1.1. eClerx Services Limited (the "Company") had announced Buy-Back of not exceeding 1,746,666 (Seventeen Lakhs Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) fully paid-up Equity Shares of face value of ₹10/- (Rupees Ten only) each ("Equity Shares") aggregating up to 4.52% of the total number of Equity Shares in the total paid-up Equity Share capital of the Company as on March 31, 2018. The Buy-Back was undertaken on a proportionate basis from the fully paid-up Equity Shareholder(s)/Beneficial Owner(s) of the Equity Shares of the Company as on Friday, May 10, 2019 ("Record Date"), by way of a Tender Offer through Stock Exchange mechanism for cash at a price of ₹1,500/- (Rupees One Thousand Five Hundred Only) per Equity Share for an aggregate amount up to ₹2,620 Millions (Rupees Two Thousand Six Hundred and Twenty Millions Only) ("Buy-Back Size") excluding the Transaction Cost(s). The Buy-Back was undertaken by the Company in accordance with Article 61 of the Articles of Association of the Company, the provisions of Sections 68, 69, 70, 110, 179 and other applicable provisions of the Companies Act, 2013, the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014, the Companies (Management and Administration) Rules, 2014 (collectively referred as the "Act") and the SEBI Buy-Back Regulations.
1.2. The Buy-Back Size represents 24.95% of the aggregate paid-up equity capital and free reserves including securities premium of the Company as per the standalone financial statements of the Company for the financial year ended March 31, 2018 (the last audited financial statements available as on the date of the Board meeting held on March 14, 2019 approving the proposal of the Buy-Back) and is within the statutory limits of 25% of the fully paid-up equity capital and free reserves as per the latest audited standalone financial statements of the Company for the financial year ended March 31, 2018. The Equity Shares proposed to be bought back represent 4.52% of the total number of Equity Shares in the total paid-up Equity Share capital of the Company, as on March 31, 2018.
1.3. The Buy-Back was implemented by the Company using the "Mechanism for acquisition of shares through stock exchange" as specified by SEBI circular bearing number CIR/CFD/POLICYCELL/1/2015 dated April 13, 2015 read with circular bearing number CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 9, 2016, including any amendments thereof ("SEBI Circulars"). For the purpose of this Buy-Back, BSE Limited was the designated stock exchange.
1.4. The tendering period for the Buy-Back Offer opened on Friday, May 31, 2019, and closed on Friday, June 14, 2019.
2. DETAILS OF THE BUY-BACK:
2.1. 1,746,666 (Seventeen Lakhs Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) Equity Shares were bought back under the Buy-Back, at a price of ₹1,500/- (Rupees One Thousand Five Hundred Only) per Equity Share.
2.2. The total amount utilised in the Buy-Back is ₹2,620 Millions (Rupees Two Thousand Six Hundred and Twenty Millions Only), excluding Transaction Cost(s).
2.3. The Registrar to the Buy-Back, i.e. Karvy Fintech Private Limited ("Registrar"), considered 52,338 valid bids for 10,360,678 Equity Shares in response to the Buy-Back, resulting in the tender of approximately 5.93 times the maximum number of Equity Shares proposed to be bought back. The details of valid bids considered by the Registrar to the Buy-Back are as follows:
Table with 5 columns: Category of Shareholders, No of Equity Shares reserved in Buy-Back, No of Valid Bids, Total Valid Equity Shares Tendered, % Response.
2.4. All valid bids have been considered for the purpose of acceptance in accordance with the SEBI Buy-Back Regulations and Letter of Offer. The communication of acceptance/rejection has been dispatched by the Registrar to the Buy-Back to respective Shareholders on June 24, 2019.
2.5. The settlement of all valid bids was completed by the Clearing Corporation on Monday, June 24, 2019. The funds have been directly paid out to Eligible Shareholders whose shares have been accepted under the Buy-Back. If bank account details of any Eligible Shareholders holding Equity Shares in dematerialised form were not available or if the fund transfer instructions were rejected by the Reserve Bank of India or relevant bank, due to any reason, then the amounts payable to the Eligible Shareholders will be transferred to the concerned Seller Members for onward transfer to such Eligible Shareholders holding Equity Shares in dematerialised form.
2.6. Demat Equity Shares accepted under the Buy-Back have been transferred to the Company's demat account on June 24, 2019. The unaccepted demat Equity Shares have been returned to the respective Shareholder/Shareholder's broker/custodians by the Clearing Corporation on June 24, 2019.
2.7. The extinguishment of 1,746,666 (Seventeen Lakhs Forty Six Thousand Six Hundred Sixty Six) Equity Shares in dematerialized form accepted under the Buy-Back, is currently under process and shall be completed by June 28, 2019.
3. CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN:
3.1. The capital structure of the Company, pre and post the Buy-Back is as under:
Table with 3 columns: Sr.No., Particulars, Amount in ₹.
3.2. Details of the Shareholders from whom Equity Shares exceeding 1% of the total Equity Shares bought back have been accepted under the Buy-Back are as mentioned below:
Table with 5 columns: Sr. No., Name of the Shareholder, No. of Equity Shares accepted under Buy-Back, Equity Shares accepted as a % of total Equity Shares bought back, Equity Shares accepted as a % of total post Buy-Back Equity Shares*.
3.3. The shareholding pattern of the Company as on the Record Date (pre Buy-Back) i.e. May 10, 2019 and post Buy-Back is set out below:
Table with 5 columns: Particulars, Pre Buy-back (No. of Equity Shares, % of Present Equity Share Capital), Post Buy-back* (No. of Equity Shares, % to post Buy-back Equity Share Capital).
4. MANAGER TO THE BUY-BACK OFFER:
Emkay Global Financial Services Limited
7th Floor, The Ruby, Senapati Bapat Marg, Dadar West, Mumbai-400 028, Maharashtra, India
Tel.: +91 22 6624 2412
Fax: +91 22 6612 1355
Email: eclex.buyback@emkayglobal.com
Website: www.emkayglobal.com
Contact Person: Mr. Deepak Yadav / Mr. Chirag Dave
SEBI Regn. No.: INM000011229
Validity Period: Permanent
CIN: L67120MH1995PLC084899
5. DIRECTORS' RESPONSIBILITY:
As per Regulation 24(j)(a) of the SEBI Buy-Back Regulations, the Board of Directors of the Company accepts full responsibility for the information contained in this Post Buy-Back Public Announcement and confirms that it contains true, factual and material information and does not contain any misleading information. The Post Buy-Back Public Announcement is issued under the authority of the Board and in terms of the resolution passed by the Board on March 14, 2019 and by the Buy-Back Committee on April 26, 2019.
For and on behalf of the Board of Directors of Company
Table with 4 columns: Sr./Name, Title, Name, Designation.
Date : June 24, 2019
Place : Mumbai